

बाष्पके संचालनालयातील ३० अस्थायी पदे
दि.०१.०९.२०२१ पासून दि.२८.०२.२०२२
पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्र. बाष्पके-०७२१/प्र.क्र.११२/कामगार-१
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- ०६ सप्टेंबर, २०२१.

- पहा :-** १) शा.नि.उ.ऊ व का वि.क्र.बाष्पके-०२१६/प्र.क्र.९/कामगार-१, दि.११.०२.२०२१.
२) शा.नि.उ.ऊ व का वि.क्र. बाष्पके-०१२१/प्र.क्र.७/कामगार-१, दि.०४.०३.२०२१.
३) संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.एसबी.१/जिएल.७०/२०२१/ ७५६०,
दि.५.७.२०२१.
४) शा.नि., वित्त विभाग, क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.१०.०८.२०२१.

शासन निर्णय :-

संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये, उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने व वित्त विभागाच्या सहमतीने बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या आकृतीबंधाबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बाष्पके संचालनालयातील, राजपत्रित व अराजपत्रित ३० अस्थायी पदे, दि.०१.०३.२०२१ पासून दि.३१.०८.२०२१ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास, संदर्भाधीन क्र.२ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यांत आली होती.

२. आता, सोबतच्या तक्त्यात दर्शविल्यानुसार, संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयातील आकृतीबंधानुसार बाष्पके संचालनालयातील, राजपत्रित व अराजपत्रितची एकूण ३० अस्थायी पदे, दि.०१.०९.२०२१ पासून दि.२८.०२.२०२२ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

३. सदर अस्थायी पदांचा खर्च, “मागणी क्र.के-४, मुख्यलेखाशिर्ष २२३०-कामगार व सेवायोजन, ०१-कामगार, १०२ कामाची परिस्थिती व सुरक्षितता, (००) (०२) बाष्पके संचालनालय (२२३० ०५३२) ०१ वेतन” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. पदधारकांना शासनाने वेळोवेळी मंजूर केलेले नेहमीचे भत्ते देण्यांत यावेत. तसेच सदर ३० अस्थायी पदांवरील वेतनाचा खर्च, हा, सन २०२१-२२ या वित्तिय वर्षाकरीता मंजूर अनुदानातून भागविण्यांत यावा.

५. प्रस्तुतचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या संदर्भ क्र.४ येथील दि.१०.०८.२०२१ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांतर्गत निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०२१०९०६१२१४५४०८१० असा आहे. हा शासन निर्णय, डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(मेघःश्याम नवार)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत माहितीस्तव,

- १) मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधान सभा, यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- २) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव

- ३) मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव
- ४) मा.प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक

प्रति,

- १) संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई.
- २) सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख, बाष्पके (द्वारा: संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई)
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखापरिक्षा) महाराष्ट्र-१/महाराष्ट्र-२, मुंबई/नागपूर.
- ४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ५) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
- ६) वित्त विभाग, अर्थसंकल्प-१४/व्यय-१६
- ७) कक्ष अधिकारी (प्रशासन-१/५), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) निवड नस्ती.

शासन निर्णय, क्र.बाष्पके-०७२१/प्र.क्र.११२/कामगार-१, दि. ०६ सप्टेंबर, २०२१ चे सहपत्र

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या	निर्मिती आदेश
(१)	(२)	(३)	(४)	(५)
संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई यांचे मुख्य कार्यालय				
१	प्रणाली विश्लेषक	S-१६ : ४४९०० - १४२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.बाष्पके-०२१६/प्र.क्र.९/कामगार-१, दि.११/२/२०२१
२	अधिक्षक	S-१३ : ३५४०० - ११२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२२८३/(२७७४)/काम-६, दिनांक१६/५/१९८४
३	कनिष्ठ तंत्र सहाय्यक	S-१४ : ३८६०० - १२२८००	२	१) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२२८३/(२७७४)/ काम-६, दिनांक१६/५/१९८४ २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/ १२६७/(भाग-२)/२००४/ काम-१, दिनांक २५/५/२००४
४	वरिष्ठ लिपिक	S-८ : २५५०० - ८११००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२२७३/१८४२४१/ काम-३, दि.२०/८/१९७३.
५	दप्तरी	S-३ : १६६०० - ५२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२३६६/१०८१/काम-३, दि.२९/६/१९६५
६	नाईक	S-३ : १६६०० - ५२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१५८९/(५१३६)/ काम-६, दिनांक २९/११/८९.
नागपूर येथील सह संचालक, बाष्पके यांचे कार्यालय				
७	वरिष्ठ लिपिक	S-८ : २५५०० - ८११००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/ काम-६, दिनांक१६/१/१९८७.
पुणे येथील सह संचालक, बाष्पके यांचे कार्यालय				
८	उप संचालक, बाष्पके (राजपत्रित)	S-२० : ५६१०० - १७७५००	१	शा.नि, उ.ऊ.व का.वि, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/ काम-६,दि.१६/१/१९८७
९	तांत्रिक अधिकारी	S-१६ : ४४९०० - १४२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.बाष्पके-०२१६/प्र.क्र.९/कामगार-१, दि.११/२/२०२१

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या	निर्मिती आदेश
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१०	कनिष्ठ तंत्र सहाय्यक	S-१४ : ३८६०० - १२२८००	२	१) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/काम-६, दिनांक १६/१/१९८७. २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/सीआर- १२६७/(भाग-२)/ २००४/काम-१, दिनांक २५/५/२००४
११	लिपिक-टंकलेखक	S-६ : १९९०० - ६३२५००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१४७५/१८२२/(४५८)/ काम-६, दि.६/७/१९७६
सोलापूर येथील सह संचालक, बाष्पके यांचे कार्यालय				
१२	लिपिक-टंकलेखक	S-६ : १९९०० - ६३२५००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१०६०/१८४३६१/काम-३, दिनांक ८/८/१९६०
१३	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१०६०/ १८४३६१/काम-३, दिनांक ८/८/१९६०
नाशिक येथील सह संचालक, बाष्पके यांचे कार्यालय				
१४	सह संचालक, बाष्पके (राजपत्रित)	S-२३ : ६७७०० - २०८७००	१	शा.नि, उ.ऊ.व का.वि., क्र.आस्थापना-१०२००२/ सीआर-१२६७/ (भाग-२)/ २००४/काम-१, दि.२५/५/२००४
१५	वरिष्ठ लिपिक	S-८ : २५५०० - ८११००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/सीआर- १२६७/(भाग-२)/ २००४/काम-१, दि. २५/५/२००४
१६	लिपिक-टंकलेखक	S-६ : १९९०० - ६३२५००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-११६८/१००४२८/काम-३, दिनांक ९/७/१९७०
अहमदनगर येथील सह संचालक, बाष्पके यांचे कार्यालय				
१७	सह संचालक बाष्पके (राजपत्रित)	S-२३ : ६७७०० - २०८७००	१	शा.नि, उ.ऊ.व का.वि., क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/ काम-६, दि.१६/१/१९८७
१८	उप संचालक बाष्पके (राजपत्रित)	S-२० : ५६१०० - १७७५००	१	शा.नि, उ.ऊ.व का.वि., क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/ काम-६, दि.१६/१/१९८७

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या	निर्मिती आदेश
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१९	वरिष्ठ लिपिक	S-८ : २५५०० - ८११००	१	शा.नि, उ.ऊ.व का.वि., क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/ काम-६, दि.१६/१/१९८७
२०	लिपिक- टंकलेखक	S-६ : १९९०० - ६३२५००	१	शा.नि, उ.ऊ.व का.वि., क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/ काम-६, दि.१६/१/१९८७
२१	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	२	शा.नि, उ.ऊ.व का.वि., क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/ काम-६, दि.१६/१/१९८७
कोल्हापूर येथील सह संचालक, बाष्के यांचे कार्यालय				
२२	सह संचालक बाष्के (राजपत्रित)	S-२३ : ६७७०० - २०८७००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/ सीआर १२६७/(भाग-२)/२००४/काम-१, दि.२५/५/२००४
२३	उप संचालक बाष्के (राजपत्रित)	S-२० : ५६१०० - १७७५००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/ काम-६, दिनांक १६/१/१९८७
२४	वरिष्ठ लिपिक	S-८ २५५०० - ८११००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/ सीआर- १२६७/(भाग-२)/ २००४/काम-१, दि २५/५/२००४
२५	लिपिक- टंकलेखक	S-६ : १९९०० - ६३२५००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२२८३/(२७७४)/ काम-६, दिनांक १६/५/१९८४
२६	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	२	१) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-११७९/(१३६४)/काम-६, दि.३१/१०/१९७९. २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/काम-६, दिनांक १६/१/१९८७.
		एकूण	३०	

(मेघ:श्याम नवार)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन